



# CHRONICLE OF HUMANITIES AND CULTURAL STUDIES

A Peer Reviewed Bimonthly International Journal



*Chief Editor*  
**Dr Kalyan Gangarde**

Dec - 2017

## CONTENTS

### I. POEMS

1. Aju Mukhopadyay - I Walk Or I Walk Me? 3
2. Dr Mahendra Shinde - And They Call Me... 3
3. Dr Mukund Rajpankhe - Reign Oh Rain 3
4. A.S. Ratnam - Adarsh 3

### II. ARTICLES

1. The Agony of Tribal Life - **Aju Mukhopadhyay** | 08
2. Environmental Pollution: Its Effect On Human Population - **Smt. Madhubala Sarojini** | 17
3. *Wuthering Heights* as Metaphysical Romance - **Dr Chung Chin-Yee** | 17
4. A Study Of Kamala Das's Poetry - **B.N. Wakchaure** | 23
5. Shiv's Loona : Embracing Her Identity From The Mythical Discourse - **Reetu Aggarwal** | 33
6. वारकरी चळवळ : एक चिंतन - **डॉ. सर्जराव जिंगे** | 37
7. पारंपारिक जलस्रोत आणि स्वयंसेवी संस्था - **डॉ. पिलखाने ए.ए.** | 42
8. धुपद गायन विधा : एक अवलोकन - **डॉ. राजेश गोपालराव केलकर** | 42

# The editors have retained the documentation methods employed by the respective authors.

## पारंपारिक जलस्रोत आणि स्वयंसेवी संस्था

डॉ. पिलखाने ए.ए.

तिथाग प्रमुख, लोकप्रशासन विभाग,  
चे. शि. प्र. कला वरिष्ठ महाविद्यालय, औरंगाबाद.

भारतात जलास महत्वाचे स्थान आहे. विविध माध्यमासाठी जल हे महत्वपूर्ण आहेच पण याचा वापर उपयोगिता यावर अनेक घटक अवलंबून आहेत. जगातील उपलब्ध जलाच्या ४८के जलस्रोत आपणास आहे.

भारत हा विकसनशिल राष्ट्रात मोडत असून विकसीत देशाच्या वाटचालीतून पुढे जात आहे. असे शेती आणि याविषयक पुरक उद्योग यावर अनेक घटक अवलंबून आहेत. जनसंख्या वाढी उभारणी, शहरीकरण अशा विविध माध्यमातून जलस्रोताचा वापर हा काळागणिक वाढत आहे. विस्तारीत आणि हवामान याचा विचार करता सर्वच ठिकाणी पर्जन्यमानाचे प्रमाण याचे वर्गीकरण करता पाण्याची ही कमी अधिक प्रमाणात दिसून येते. वाढती लोकसंख्या आणि अन्नाची मागणी ही साखळी सुव्यवस्थीत साठी पाणी ही अनिवार्य बाब ठरते. अतिरिक्त प्रमाणात पाण्याचा उपसा हा एक गंभीर प्रश्न अनेक ठिकाणी आहे यातुनच जलस्रोताचे योग्य नियोजन ही महत्वाची बाब ठरते.

बदलते हवामान आणि पावसाचे बदलते स्वरूप यातून अनेक भुभागात पाण्याची कमतरता, दुष्काळ इ. उमे ठाकले आहेत.

### भारीक जनसंवर्धन पद्धती आणि व्यवस्थापन :

ऐतिहासिक दाखले पाहता भारतात पुरपस्थिती आणि दुष्काळ यांचे दृष्टचक्र या बाबतची परिस्थिती फार सून आढळते. यावर मात करणेसाठी पारंपारिक जनसंवर्धनात अत्याधुनिक पद्धतीचा वापर केल्याचे दाखले यात चालणाऱ्या अर्थशास्त्रापासून ते चोलराजा आणि राजाभोज यांनी भोपाल येथे कृत्रिम भारतातील मोठ्या सरोवर बांधणीचे दाखले देता येतात. पावसाळी पाण्याचे नियोजन करण्यासाठी अनेक वर्षापासून ते साठवणे व जतन करून ठेवण्याच्या विविध पद्धतीचा वापर केल्याचे दिसून येते व या पद्धती आजही पुरक उपयोगाच्या पण आधुनिकतेच्या युगात या दुर्लक्षित झाल्याचे सत्य नाकारता येत नाही.

**जलधारा :** या पद्धतीचा वापर जमिनीखालील व वरील पाण्याचा साठा करणेसाठी होतो जोधपूर शहरात अशा जलधारा पौहावयास मिळतात यात महामंदिर जलधारा इ.स. १६६० शतकातील आहे.

**बावरी / बावडी :** हा प्रकार प्राचीन काळापासून आढळतो यात खोलवर भागात पाण्याचा साठा करून यांची निर्मिती केलीजाते. अशा प्रकारात पाण्याची जमिनीत मुरवण्याची पद्धतीने भुजल पातळीत वाढ विशिष्ट बांधणीद्वारे पाण्याचे बाष्णीभवन कमी करण्याचा प्रयत्न होतो.

**तळाव :** याची निर्मिती विशेषकरून घरगुती वापर आणि पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता यासाठी होतो. असे तळाव हे नैसर्गिक वा कृत्रिम स्वरूपात असतात. पच बिघा पेक्षा कमी भागात असलेल्या स्रोतास तल्ली, मध्यम असलेल्या स्रोतास बांधी, तर मोठ्या क्षेत्रातील जलस्रोतास सागर वा संबंध असे संबोधले जाते.

४) टंका : ही प्राचीन पाण्यपारक पद्धति राजनीस्थानातील थार वाळवटात दिसून मेंते. यात गोलाकार डुर्लभ उद्देश्य यात दिसतो जेणे करून परेहुती तापारासाठी पाच ते सहा व्यांगीसाठी पावसाळगा मुख्य उद्देश्य यात दिसतो जेणे करून परेहुती तापारासाठी पाच ते सहा व्यांगीसाठी पावसाळगा जलस्रोताचा वापर होतो यात प्रामुख्याने पाण्यासाठी काढप्रट कराते लगणारा प्रयास ठारे हो गेला आहे.

५) अहर पायनस

६) जोहांड

७) पक्षम केणी

८) कुँड

९) बाव बावडी

रामटेक मैडेल :

रामटेक मैडेल हे नाच रामटेक, महाराष्ट्र या गावाच्या नावावरल्ल पडते आहे. यात जिम्मेवावसाऱ्या पाण्याचा साठा होतो. प्रामुख्याने पर्वताच्या पाण्याच्यांचा वापर करतात. पर्वत पाण्याच्याची असलेले ज्ञानातील मालगुजार मैडेल याचा प्रामुख्याने वापर करतात. पर्वत गावाच्याची असलेले ज्ञानातील भरल्यानंतर उताराकडील स्पाट जमिनीकडे हे पाणी प्रवाहीत होजेन खालील भागातील तळ्यात हे भरल्यानंतर उताराकडील स्पाट जमिनीकडे हे पाणी प्रवाहीत होजेन खालील पद्धती प्रचलित आहे.

भागातील ६० ते ७० टक्के प्रमाणात अशा प्रकारे पाण्याचे जतन करण्यातील पद्धती प्रचलित आहे.

या सर्व करील पाणी संधर्णन आणि जावण्याकृ पद्धतीचा उचितोगा प्राचीन कालखंडापासून काळातील दिसून येते. याच जलसर्वर्थन प्रयोगेतून अनेक स्थानेसी संस्था या ज्ञानातील प्राचीन करून जलाबाबदत जागृत करताना दिसून येतात यात पाणी अडवाच्याबोराबोराच जिरवणे हे प्रामुख्याने नंतर आहे. कारण भुजत पातळी ही कमी होणे हे धोकाकात्यक परिस्थितीकडे येणारे जोत नियोजनातील माध्यमातून यावर मात करणे हे आज प्रामुख्याने जरीष सर्वच परिस्थिती समजून नियोजनातील माध्यमातून यावर मात करणे हे आज प्रामुख्याने ज्ञानातील जलाबाबदत काढत करतात यांचे दिसून येते.

सदर्म:

- १) कृत्रिम पुनर्बर्णन एवं वर्ष जल संचयन अध्ययन
- २) जलसंसाधन मंत्रालय, भारत सरकार.
- ३) वॉटर हार्डस्टॉन, हिंदूस्थान लाइब्रेरी २६ अक्टूबर २००३

